

औरंगाबाद येथे अल्पसंख्याक  
समाजातील मुलींसाठी वसतीगृह बांधण्यासाठी  
सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

अल्पसंख्याक विकास विभाग,

**शासन निर्णय** क्रमांक: अविवि-२०११/प्र.क्र.४८/का.८,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २८ फेब्रुवारी, २०१२.

- वाचा : १) शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग क्र. मौआम-२००९/प्र.क्र.१५/का.८,  
दिनांक: ०२.०३.२०१०.  
२) शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग क्र. अविवि-२००९/प्र.क्र.१५(३)/  
का.८, दिनांक: २७.०३.२०१०.  
३) शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग क्र. अविवि-२००९/प्र.क्र.१५/  
का.८, दिनांक: ३०.०३.२०१०.

**प्रस्तावना :-**

औरंगाबाद जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या वसतीगृहाच्या बांधकामासाठी येणा-या रू.२,०७,०१,२७९/- इतक्या खर्चाच्या ढोबळ अंदाजपत्रकास दि.२७.३.२०१० च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी सादर केलेल्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

शासकीय विज्ञान संस्था, लेणी रोड, औरंगाबाद यांचे आवारातील अर्धा एकर जागेवर अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींसाठी वसतीगृहे बांधण्यासाठी येणा-या एकूण रू. ४,९८,४७,७७३/- (रू. चार कोटी अठ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्र्याहत्तर फक्त) खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकास याद्वारे पुढील अटीच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे :-

१. वसतीगृहाचे बांधकाम जिल्हाधिकारी यांनी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तयार केलेल्या नकाशा व अंदाजपत्रकानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्यावे.
२. वसतीगृहामध्ये अपंगांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रॅम्प, रेलींग व तत्सम सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल.
३. वसतीगृहाच्या बांधकामाचा त्रैमासिक प्रगती अहवाल जिल्हाधिकारी, औरंगाबाद व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांनी शासनास सादर करावा.

३. वसतीगृहाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकाचा सर्वसाधारण गोषवारा पुढीलप्रमाणे आहे :-

अ.क्र	तपशील	रक्कम रूपये
१	वसतीगृह इमारत	३०७६४५०९
२	२% आकस्मिक बाब	६१५२९०
४	११% अंतर्गत विद्युतीकरण	३३८४०९६
५	१०% बाह्य पाणी पुरवठा, बोअरवेल व जल निस्सारण	३०७६४५१
६	संरक्षक भित	२५७९९९४
७	अंतर्गत रस्ते	२९८६१८०
१०	सम्पवेल व पंप	७४१२५३
११	पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करणे	५०००००
१२	इलेक्ट्रीक लाइन शिफटींग	२०००००
१३	फर्निचर	५००००००
	एकूण	४९८४७७७३

४. यावर होणारा खर्च "मागणी क्रमांक झेडई-१,२२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाजकल्याण, २००- इतर कार्यकम,(०१) (०८) अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या वसतीगृहांसाठी सहाय्यक अनुदान, (२२३५ ए १४२) ३१- सहाय्यक अनुदान" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

५. प्रथमतः सदर वसतीगृहाच्या बांधकामावरील खर्च दि.३०.३.२०१० च्या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेल्या रु.१.०० कोटी निधीमधून भागविण्यात यावा व बांधकामाच्या प्रगतीनुसार पुढील आवश्यक निधीची मागणी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी करावी.

६. हा शासन निर्णय, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग पाच अ.क्र.१ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परि. क्र.१३४ खाली प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

*अ.स. दांडेकर*  
(उ.सं. दांडेकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१,(लेखा व अनुज्ञेयता)मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र-१,(लेखा परीक्षा) मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र-२,(लेखा व अनुज्ञेयता) नागपूर

महालेखापाल, महाराष्ट्र-२,(लेखा परीक्षा) नागपूर

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, मुंबई

जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद.

उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, औरंगाबाद.  
अवर सचिव (रोख शाखा), अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
प्रमुख लिपिक, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (रोख शाखेमार्फत)  
जिल्हा कोषागार अधिकारी, औरंगाबाद.  
वित्त विभाग, (अर्थसंकल्प-१४, व्यय-४ ) मंत्रालय, मुंबई  
नियोजन विभाग, (कार्या.१४७५).  
रोख शाखा व का.७, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती, का.-८